

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग (जि/उत्तर)

सातत्यपूर्ण सर्वकाष मुल्यमापन तक्ता -(क)

परिमं शाळेचे नाव:- सत्र :- प्रथम / द्वितीय शैक्षणिक वर्ष :- 2012-13

इयत्ता व तुफडी	प्रथम भाषा						द्वितीय भाषा						तृतीय भाषा						गणित						सा.विज्ञान/ परिसर अभ्यास						समाजिकशास्त्रे						कला						कार्यानुभव						शा.शि.व.आरोग्य						
	एकुण घट	A-1	A-2	B-1	B-2	C-1	C-2	C-2 घ्या खातीर श्रेणी	एकुण	A-1	A-2	B-1	B-2	C-1	C-2	C-2 घ्या खातीर श्रेणी	एकुण	A-1	A-2	B-1	B-2	C-1	C-2	C-2 घ्या खातीर श्रेणी	एकुण	A-1	A-2	B-1	B-2	C-1	C-2	C-2 घ्या खातीर श्रेणी	एकुण	A-1	A-2	B-1	B-2	C-1	C-2	C-2 घ्या खातीर श्रेणी	एकुण	A-1	A-2	B-1	B-2	C-1	C-2	C-2 घ्या खातीर श्रेणी	एकुण						
I	मुले																																																						
	मुली																																																						
II	मुले																																																						
	मुली																																																						
III	मुले																																																						
	मुली																																																						
IV	मुले																																																						
	मुली																																																						
V	मुले																																																						
	मुली																																																						
VI	मुले																																																						
	मुली																																																						
VII	मुले																																																						
	मुली																																																						
VIII	मुले																																																						
	मुली																																																						
TOTAL	मुले																																																						
	मुली																																																						
	एकुण																																																						

मुख्याध्यापकाची स्वाक्षरी :-

विभाग निरीक्षकाची स्वाक्षरी :-